


क्रमांक- डिएसआर-२००६/ प्र.क्र. ६४५/आस्था-५
ग्राम विकास व जलसंधारण विभाग,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
दिनांक - २२ नोव्हेंबर, २००६.

प्रति,

मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा परिषद, (सर्व)

विषय- जिल्हा परिषदेतील प्राथमिक/माध्यमिक शाळेतील शिक्षकांना
वरिष्ठ श्रेणी निवडश्रेणी लागू करण्याबाबत.

वरील विषयाबाबत या विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, लातूर यांना
लिहीलेले व सर्व जिल्हा परिषदांना पाठविण्यात आलेले पत्र क्रमांक डिएसआर-२००३/प्र.क्र.
३१२/आस्था-५, दि. १६/१/२००६ चे पत्र रद्द करण्यात येत आहे. आंतरजिल्हा बदली झालेल्या जिल्हा
परिषदेतील प्राथमिक/माध्यमिक शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर करण्यासाठी १२ वर्षांची सलग
अर्हताकारी सेवा ही शिक्षकांच्या नियुक्तीपासून किंवा प्रशिक्षित शिक्षकांची अर्हता (D.Ed)/
(B.Ed)प्राप्त केल्यापासून धरण्यात यावी.


(विश्वनाथ हंचाटे)

कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन

विभागीय आयुक्त (सर्व)
निवडनस्ती (कार्या. आस्था-५)